

February 14, 2022

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Kind Attn: Manager – Corporate Relationship

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding publication of Unaudited Financial Results for the 3rd
Quarter of Financial Year 2021-22 and Nine Months ended on December 31, 2021

Ref: Scrip Code - BSE - 540789/ NSE - DNAMEDIA - EQ

This is in continuation to our communication dated February 11, 2022, wherein the Company had duly submitted the Unaudited Financial Results of the Company for the 3rd Quarter of Financial Year 2021-22 and Nine Months ended on December 31, 2021, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Limited Review Report of Auditors' on financial statements.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers viz. in English Newspaper - "Free Press Journal" and Marathi Newspaper - "Navshakti" on February 13, 2022.

Request you to kindly take the same on record.

Yours truly,

Diligent Media Corporation Limited

Jyoti Upadhyay Company Secretary

M. No. A37410

Encl. as above

Diligent Media Corporation Limited

Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400 013

Tel: +91 22 7106 1234

Website: www.dnaindia.com

CIN: L22120MH2005PLC151377

ontinuing Operations

Other equity (excluding revaluation reserves)) Earning per Share(face value Re. 1/- each) (not annualised) United Interactive Limited CIN: L72900MH1983PLC030920

Regd. Office: 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400 020

Tel.: 022-22013736; Fax: 022-40023307, E-mail: investors@unitedinteractive.in; Website: www.unitedinteractive.in Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 31st Dec. 2021

							(₹ in Lakhs)
SI.	PARTICULARS		Standalone			Consolidated	
No.		Quarter Ended	Quarter Ended	Year to date	Quarter Ended	Quarter Ended	Year to date
		31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)
1	Total income	7.81	-	15.63	77.49	36.24	180.97
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	5.66	(2.04)	5.33	32.67	(3.29)	42.74
3	Total Comprehensive Income for the period	,	-	-	(44.73)	747.97	516.78
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10
5	Reserves (Excluding Revaluation Reserves)*	1	-	(103.19)	1	1	2,522.79
6	Earning per share (₹) for the period (Face value of ₹ 10/per share) - Basic & diluted (not Annualised)	0.31	(0.11)	0.29	0.85	(0.15)	0.91

*Amount mentioned as Reserves under year to date column refers to audited figures as on March 31, 2021 Note:

1. The above is an extracts of the detailed format of Financial Results for the Quarter ended December 31, 2021 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.unitedinteractive.in).

2. The Above results have been prepared in accordance with Ind As prescribed under section 133 of the Companies Act 2013.

3. The Auditor have issued unmodified opinion on the results. For United Interactive Limited

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055.

CIN: L34103MH1949PLC326977 Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2021

Particulars	Quarter Ended 31.12.2021 Unaudited	Nine months Ended 31.12.2021 Unaudited	Quarter Ended 31.12.2020 Unaudited	Year Ended 31.03.2021 Audited
Total Income From Operations	4.25	12.75	4.25	17.00
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(28.15)	(79.94)	(32.00)	(115.22)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(28.15)	(79.94)	(32.00)	(115.22)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(27.93)	(79.67)	(410.68)	(494.00)
Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other Comprehensive income after tax)	(28.12)	(80.24)	(410.67)	(494.76)
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	-	~	(457.67)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended December 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and Nine month ended December 31, 2021 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

(0.58)

(1.65)

By order of the Board, Dated: 11th February, 2022

Shyam Agarwal Director DIN 00039991

Sarayu Somaiya Director (DIN : 00153136)

(Rs. In Lakhs)

(10.25)



www.navshakti.co.in

Year Ended 31-03-2021

315 294 294

(4,562) 1177 (59,068)

31-12-2021 31-12-2020

689 1177

199 169 169

13,201 1177

Jasic & Diluted (for Continuing business) (Rs.)
Jasic & Diluted (for Discontinued business) (Rs.)
Jasic & Diluted (for Continuing & Discontinued business) (Rs.) (0.30) 0.88 0.58 13.62 11.05 11.19 It includes profit / losses from discontinued operation

1,904 (352) 16,036 1,037 13,003 (4,856

Notes: 1) The above is an extract of the detailed formet of unaudited financial results filed by the company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBICLISH

Digitations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full formet of the unaudited financial results is eavailable on the Stock Exchanges websites (www.besindle.com and www.nseindle.com) and also on the Company's website www.dnaindle.com. 2) This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standard www.nseindle.com and www.nseind (4,856) lotes: 1) The above is an extract of the detailed running of uniform of the unaudited financial results is considered in accordance with indian Accounting Solid S Date: February 11, 2022

1,272 1177

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED

CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Regd. Office: 'A' Wing, Marathon Futurex, 18th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013

31-12-2021 | 30-09-2021 | 31-12-2020

(263) 1177

6,167) 1177

Inaudited financial results For the Quarter

John Linuing Operations
Johal Income from Operations
Johal Profit/(Loss) for the period (before tax)
Johal Comprehensive Income for the period (Compring Profit /(Loss)
for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax))*

Johal Comprehensive Income for the period [Compring Profit /(Loss)
for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax))*

Place: Pune

Date: 12th February, 2022

CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801. Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com

CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

(₹ in lakh)

Date: 12th February 2022 Place: Mumbai

Place: Mumbai

			STANDALONI	E	CONSOLIDATED			
Sr No.	Particulars	Quarter ended on 31-12-2021	Nine Months ended on 31-12-2021	Corresponding quarter ended on 31-12-2020	Quarter ended on 31-12-2021	Nine Months ended on 31-12-2 0 21	Corresponding quarter ended of 31-12-2020	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from operations	1,996.18	5,248.73	1,812.58	2,141.32	5,709.77	1,828.28	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	(129.10)	(697.33)	(17.73)	(53.19)	(368.58)	(30.80)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(129.10)	(697.33)	(17.73)	(53.19)	(368.58)	(30.80)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(129.10)	(697.33)	(12.23)	(53.19)	(368.58)	(21.25)	
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(129.10)	(697.33)	(12.23)	(53.19)	(368.58)	(21.25)	
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00	403.00	403.00	403.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-			-	-	
8	Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continued / discontinued operations) 1. Basic 2. Diluted	(3.20)	(17.30)	(0.30)	(1.32)	(9.15)	(0.53)	

Note: 1) The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Financial results for Quarter ended and Nine month ended on 31st December, 2021 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.

2) Consolidated Financial Results includes the results of Aveer Foods Limited, a 100% subsidiary company.

For Chordia Food Products Ltd. sd/-Bapu Gavhane **Executive Director & CFO** DIN: 00386217

PRIME

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

Particulars	C	uarter ende	ed	Nine mon	ths ended	Year ended
	31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	1,322.59	1,191.26	781.57	3,303.58	1,752.31	2,680.70
Net Profit/(Loss) for the period	50.08	17.82	(35.77)	69.48	(289.45)	87.79
Tax Expense (Charge) / Credit	(6.77)	2.84	28.63	2.41	107.59	(41.79)
Profit/(Loss) for the period/year	43.31	20.66	(7.14)	71.89	(181.86)	46.00
Other Comprehensive Income (net of tax)	(0.51)	0.23	0.29	(0.06)	0.61	(5.72)
Total Comprehensive Income	42.80	20.89	(6.85)	71.83	(181.25)	40.28
Equity Share Capital - Face value Rs.10/- per Share				141.42	141.42	141.42
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						755.91
Earnings per Share of Rs. 10/- each Basic & Diluted (for continued and discontinued operations) (not annualised for the quarters)						
Basic & Diluted (in Rs.)	3.06	1.46	(0.50)	5.08	(12.86)	3.25

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

					- 1	Rs. in Crore
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year Ended
	31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	1,323.71	1,192.45	797.84	3,308.27	1,802.39	2,725.99
Net Profit/(Loss) for the period /year before tax	42.19	15.75	39.53	127.92	(244.23)	(154.71)
Tax Expense (Charge) / Credit	(7.13)	2.24	25.00	1.87	101.83	(49.07)
Profit/(Loss) for the period/year	35.06	17.99	64.53	129.79	(142.40)	(203.78)
Other Comprehensive Income (net)	0.23	0.22	0.15	0.80	-	(4.34)
Total Comprehensive Income	35.29	18.21	64.68	130.59	(142.40)	(208.12)
Equity Share Capital - Face Value Rs. 10/- per Share	141.42	141.42	141.42	141.42	141.42	141.42
Basic and diluted earnings per share (in Rs.)	2.48	1.27	4.56	9.18	(10.07)	(14.41)

Notes:

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th February 2022. The statutory auditors of the Company have carried out limited review of these results
- 2. The second COVID-19 wave poses a downside risk to economic activity in the first quarter of the year in progress. Its impact is expected to be muted compared with that of the first wave a year ago. Management expects that considering the nature of its business operations, existing customer and supplier relationships, impact on its business operations, if any, arising from COVID -19 pandemic may not be significant in the long run and would be able to recover carrying amount of all its assets as appearing in the financial statements and meet its entire financial obligations in the near future. The impact of COVID-19 pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Management will continue to monitor any material changes to future economic conditions.
- 3. Petitions filed with NCLT for Scheme of amalgamation between Adore Traders and Realtors Private Limited, a wholly owned subsidiary of Mukand Global Finance Limited ("MGFL") with the parent company MGFL, followed by the amalgamation of MGFL and Mukand Engineers Limited with the Company are yet to be approved by NCLT. The Scheme shall be effective from the appointed date 1st April, 2019 on receipt of NCLT order and filling the same with Registrar of Companies and therefore the above results do not include effect of amalgamation of these Companies.
- . Management's response to the observations of the auditors on the financial statements for the year ended 31st March 2021:
- a. The investments in and debts / advances due from Bombay Forgings Limited (BFL) was at Rs.18.97 Crore (net of amounts written off / provided) as at 31st December 2021 as against Rs. 31.57 Crore (net of amounts written off) as at 31st March 2021. The management, considering the value of unencumbered fixed assets of BFL, considers the balance dues to be 'Good' and adequately covered and barring unforeseen circumstances expects full realisability of the same in
- b. In accordance with the Scheme of Amalgamation as sanctioned by the NCLT, Mukand Sumi Special Steel Ltd., a joint venture (upto 30th April, 2021), has recognized goodwill on amalgamation amounting to Rs. 1,834.84 Crore which is amortized over its useful life. Depreciation and amortization charge upto date of sale of investments of the Company in MSSSL, i.e., 30th April, 2021 on this account is Rs. 7.54 Crore. This accounting treatment is different from that prescribed under Indian Accounting Standard (Ind AS 103) - 'Business Combinations' for business combination of entities under
- 5. As regards Mukand Engineers Ltd. (MEL), an associate company, the Company had filed Company Scheme Petition seeking sanction of the NCLT, Mumbai bench and the same was admitted by NCLT Special Bench, Mumbai on 23td, April, 2020. Final hearing on the petition and approval of the Scheme by NCLT is awaited. The Scheme is also subject to requisite approval of other Statutory or Regulatory authorities as may be applicable. On implementation of the Scheme, the MEL will cease to exist and all the assets and liabilities of the MEL will be transferred to Mukand Limited w.e.f. the Appointed Date on a going concern basis without any further act, instrument, deed, matter or thing by virtue of and in the manner provided in the Scheme. In view of this the financial statements of MEL have been prepared on a going concern basis. The statutory Auditor of MEL have referred this note as a matter of emphasis in its report on the results for the quarter ended 31st December 2021.
- 6. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disciosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Results for the Quarter ended 31st December 2021 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and
- www.bseindia.com) and on the Company's website (www.mukand.com). 7. Figures in respect of the previous period have been regrouped / recast wherever necessary in case of above results.

By Order of the Board of Directors For Mukand Ltd. Niraj Bajaj

Chairman & Managing Director

Adfactors 577

Place: Mumbai

Date: 11th February, 2022

MUKAND LIMITED Regd. Office: Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai-400 021 Telephone No.: 022 6121 6666; Fax No.: 022 2202 1174; Emall ID: investors@mukand.com; Website: www.mukand.com; CIN: L99999MH1937PLC002726

Place: Ahmedabad Date: February 12, 2022

PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED Regd. Off.: 501, Soni House, Plot No. 34, Gulmohar Road No. 1, Juhu Scheme, Vile Parle (W), Mumbai 400 049.

Tel.: 26242144 • Email : ppdcl.chairman@gmail.com • Website : www.ppdcl.com CIN : L67120MH1992PLC070121

Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)

EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021 (₹ in Lakhs)												
		S	TANDALON	E RESULTS	i .			CC	ONSOLIDAT	ED RESULT	S	
PARTICULARS	Quarter Ended		Nine Month Ended Year Ende		Year Ended	Quarter Ended			Nine Month Ended		Year Ended	
	31.12.2021 UnAudited		31.12.2020 UnAudited	31.12.2021 UnAudited		31.03.2021 Audited			31.12.2020 UnAudited			
Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) from Ordinary activities after Tax Net Profit (Loss) for the period after Tax (after extraordinary items)	3.36 (90.01) (90.01)	(378.53) (472.31) (472.31)	7.01 (2,050.90) (2,050.90)		24.94 (2,092.70) (2,092.70)	127.63 (2,084.81) (2,084.81)	3.36 (97.40) (97.40)	258.13 152.40 152.40	7.01 (2,055.20) (2,055.20)		24.94 (2,104.94) (2,104.94)	
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital Reserve (Excluding Revaluation reserves as per balance	(90.01) 848.55	(472.04) 848.55	(2,050.24) 848.55	(404.02) 848.55	(2,091.74) 848.55	(2,077.36) 848.55	(97.40) 848.55	153.57 848.55	(2,054.54) 848.55	(421.08) 848.55	(2,103.98) 848.55	(2,102.26) 848.55
sheet of previous year)				6,243.51	6,633.16	6,647.54				5,700.65	6,120.02	6,121.73
Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 5/-each): (a) Basic (b) Diluted Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 5/-each):	(0.53) (0.53)	(2.78) (2.78)	(12.08) (12.08)	(2.38) (2.38)	(12.33) (12.33)	(12.24) (12.24)	(0.57) (0.57)	0.90 0.90	(12.11) (12.11)	(2.48) (2.48)	(12.40) (12.40)	(12.39) (12.39)
(a) Basic (b) Diluted	(0.53) (0.53)	(2.78) (2.78)	(12.08) (12.08)	(2.38) (2.38)	(12.33) (12.33)	(12.24) (12.24)	(0.57) (0.57)	0.90 0.90	(12.11) (12.11)	(2.48) (2.48)	(12.40) (12.40)	(12.39) (12.39)

1) The UnAudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and nine month ended 31st December, 2021 in respect of Prime Property Development Corporation Limited ('The Company') have been re Audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on Saturday, the 12th day of February, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review.

) The Consolidated financial result includes the financial results of the wholly owned subsidiary, Sea King-club Pvt. Ltd.

3) a) Provision for Current Taxation for the quarter /nine month ended 31st December, 2021 has not been provided & will be accounted on annual audit account
b) Deferred tax liability / asset for the quarter nine month ended 31st December, 2021 has not been provided & will be accounted on Annual Audited Accounts, in accordance with Indian Accounting Standard - 12 on "Income

c) Provision for gratuity will be provided and accounted on annual audited accounts in accordance with Indian Accounting Standard - 19. 4) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/Nine month ended Financial Standalone and Consolidated Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.ppdcl.com

For Prime Property Development Corporation Ltd P. L. Soni (DIN: 00006463)



Place: Mumbai Date: 12/02/2021

WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2021

_									₹ In Lacs				
				STAND	ALONE					CONSOL	IDATED		
Sr. No.	Particulars	3 months ended on 31.12.2021	3 months ended on 30.09.2021	on 31.12.2020	figures for current period ended 31.12.2021	31.12.2020	Previous Accounting Year ended on 31.03.2021	3 months ended on 31.12.2021	3 months ended on 30.09.2021	on 31.12.2020	figures for current period ended 31.12.2021	31.12.2020	Previous Accounting Year ended on 31.03.2021
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1.	Total income from operations	9,099.64	8,283.01	8,399.35	21,732.08	17,204.99	28,747.34	10,013.77	8,679.37	9,138.28	23,606.69	19,254.49	31,528.50
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	728.14	473.80	633.72	731.80	(128.25)	792.08	507.52	(178.57)	538.84	(595.45)	(415.28)	581.29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	728.14	473.80	633.72	731.80	(128.25)	792.08	507.52	(178.57)	538.84	(595.45)	(415.28)	581.29
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	561.06	338.26	691.20	549.88	63.80	1,290.42	340.44	(314.11)	596.32	(777.37)	(223.23)	1,079.63
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	524.98	318.26	683.57	487.30	65.29	1,301.05	479.78	(170.56)	496.90	(371.06)	(385.40)	1,102.66
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-			26,963.03	-	-	-	-		27,319.78
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations)												
	Basic :	0.86	0.52	1.06	0.85	0.10	1.99	0.52	(0.48)	0.92	(1.20)	(0.34)	1.66
	Diluted:	0.86	0.52	1.06	0.85	0.10	1.99	0.52	(0.48)	0.92	(1.20)	(0.34)	1.66

Note: The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2022.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.

Companies (indian Accounting Standard) Rules; 2015 and Companies (indian Accounting Standard) (American Rules; 2016).

The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 15%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account. (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees.

By The company had given inter-corporate loans of Rs. 6766 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has creeted equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year offinal recovery/settlement.

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said inter-corporate loan (net of provision) for the quarter ended December 31, 2021 amounting to Rs. 231.81 Lakhs, for the nine-month ended December 31, 2021 amounting to Rs. 291.81 Lakhs, for the nine-month ended December 31, 2021 amounting to Rs. 292.91 Lakhs and for Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakhs.

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended December 31, 2021 amounting to Rs. 316.44 Lakhs and for Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 420 Lakhs.
The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company

By Order of the Board For Windsor Machines Limite Vinay Banson **Executive Director & CEO** (DIN: 09168450)

PUBLIC NOTICE Notice is hereby given by my clie originally Mrs. Seema Vasant Tendulkar i the owner in respect of Flat No. 603, 'C-Wing on Six Floor, in MARIGOLD-1 CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Situated at Near Beverly Park, Mira-Bhavandar Road, Mira Road (East), Dist Thane-401107. Here Seema Vasant Tendulkar is the only owner of said propert Flat, and she wants to Sale her Said Flat wit her legal heirship permission.

All the banks, financial institution, person et are hereby requested to intimate to my dier or to me as their counsel about any clain whatsoever regarding the daims, Objection from any person having right, title, interest in the application property by way of legal heir etc. of with sufficient proof within 7 days fror this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is there over it. B.K. DUBEY (Advocate High Co Date: 13/02/2022

(Advocate High Coul
Off: 602, Vira. apartment, Pokar comple.
kashmira, Mira Road (East) Thane- 401107

DILIGENT MEDIA	CORPOR	ATION L	IMITED			
CIN: L22120MH2005PLC						
Regd. Office : 'A' Wing, Marathon Futurex, 18					0013	(D- 1-1
Unaudited financial results For the Quarte						(Rs. In Lac
Particulars		tuarter Ended	(0.00 miles)	9 Months Er		Year Ended
	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021
Continuing Operations						l
1) Total Income from Operations	225	161	111	581	199	315
2) Net Profit/(Loss) for the period (before tax)	(632)	89	121	(348)	169	294
3) Net Profit/(Loss) for the period after tax	(632)	89	121	(348)	169	294
4) Total Comprehensive Income for the period [Compriing Profit /(Loss)						
for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)]*	1,272	(263)	(16,167)	689	13,201	(4,562)
5) Equity Share Capital	1177	1177	1177	1177	1177	1177
Other equity (excluding revaluation reserves)	12	-	-	-	120	(59,068)
7) Earning per Share(face value Re. 1/- each) (not annualised)						
Basic & Diluted (for Continuing business) (Rs.)	(0.54)	0.08	0.10	(0.30)	0.14	0.25
Basic & Diluted (for Discontinued business) (Rs.)	1.62	(0.30)	13.62	0.88	11.05	(4.13)
Basic & Diluted (for Continuing & Discontinued business) (Rs.)	1.08	(0.22)	13.72	0.58	11.19	(3.88)
* It includes profit / losses from discontinued operation	1,904	(352)	16,036	1,037	13,003	(4,856)
Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial re Obligations and Disclosurs Requirements) Regulation 2015. The full format of th and www.nseindia.com, and also on the Company's website www.dnaindia.com.	e unaudited finar	ncial results is av	ailable on the S	tock Exchange v	vebsites (www	v.bseindia.com
(Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable a						

xchange Board of India (эшо). For Diligent Media Corporation Limite Nishikant Upadhya Directr

	legant Marbles and Gra Registered Office: E-7/9, RIICO Industria CIN: L14101RJ1984PLC003134 web Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24	l Area Abu Ro site: www.ele	ad, 307026, Ra egantmarbles.co	jasthan om								
Extract of Standalone Unaudited Financial Results (Vin laking sceep to be for the guarter and nine months ended December 31, 2021												
Sr. No.	Particulars		Nine Months Ended (Unaudited) 31.12.2021									
1.	Total Income from Operations	818.18	2173.59	220.01								
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	4.75	242.13	(58.67)								
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items and Tax)	4.75	242.13	(58.67)								
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	8.95	192.44	(58.45)								
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(128.75)	1832.63	805.07								
6.	Paid – up equity share capital (face value of ₹ 10 each)	366.00	366.00	366.00								
7.	Other Equity (Reserves) excluding Revaluation											

Place: Mumbai Date: February 11, 2022

2. Diluted: Notes: a) The above Standation Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2022. The Statutory Auditors of the Company have issued the limited Review Report with unmodified opinion. b) The above is an extract of the detailed format of Quartarity Financial teasitis filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SERI Listing and Other Disclosure Requirements regulations, 2015. The full format of the same is available on the website of the Stock Exchange at www.baseindia.com and the stock of the Stock Exchanges under the same is available on the website of the Stock Exchange at www.baseindia.com and the Stock Exchange at the Stock Exchange and the Stock Exchange at the Stock Exchange at twenty bearing the stock of the Stock Exchange at twenty bearing the Stock Exchange at For Elegant Marbles & Grani Industries Ltd

Date: 12.02.2022

Earnings Per Share(face value of ₹ 10 each) (for

Rajesh Agrawa Chairman & Managing Directo



एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

(सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१) नोंदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१

0.24

5.26

(1.60)

परिशिष्ट IV [नियम ८ (१) पहा)] किञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक) चे प्राधिकत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात <mark>रु. १०,५६,३८१/- (रुपये द</mark>ह **लाख छपन्न हजार तीनशे एक्याऐंशी मात्र)** अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदा राहुल अन्ना भंडार (कर्जदार), राहुल राजकुमार गुप्ता (सह-कर्जदार), कैलास देविदास गुप्ता (सह-कर्जदार), राजकुमार देविदास गुप्ता (सह-कर्जदार), (कर्ज खाता क्र. एल९००१०६०१२२७६९७४९) यांना बोलाविण्यासाठी दिनांक १३-ऑक्टो.-२१ रोजीची मागणी सचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदार/गहाणवटदार यांनी रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. म्हणन कर्जदार/गहाणवटद आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदरे ८ **फेब्रु.,** २०२२ रोजी सदरह् अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्य मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा १३-ऑक्टो.-२१ रोजीसची रु. १०,५६,३८१/- (रुपये दहा लाख छपन्न हजार तीनशे **एक्याऐंशी मात्र)** आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्च या रकमेकरिता **एयु स्मॉल** फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक) च्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्य पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

राजकुमार देविदास गुप्ता आणि कैलास देविदास गुप्ता द्वारे मालकीची महापालिका शेट सर्व्हे क्र. ४० प्लॉट क्र. १६१, रामबाग नाझुल, शाहु मंगल कार्यालय मागे, अमरावती येथे स्थित मिळकत येथे स्थित रहिवासी/कमर्शियल मिळकत जमिन/बिल्डिंग/बांधकाम आणि फिक्चर्स चे सर्व ते भाग आणि वेभाग, मोजमापित ३१०३.२६ चौ.याडुर्स, ज्याला चार सिमा आहेत:

दिनांक: ०८/फेब्रु./२०२२ प्राधिकत अधिकार ठिकाण: अमरावती, महाराष्ट्र एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटे

SATYAM SILK MILLS LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Email: satyamsilkmill@gmail.com CIN: L17110MH2004PTC030725 • Website: www.satyamsilkmill.com **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER / NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2021

	Quarter	Nine Months	Quarter
	Ended	Ended	Ended
Particulars Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020
	(Unaudited)		
Total Income from Operations			
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	-4.25	796.68	-6.94
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-4.25	796.68	-6.94
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3.41	694.32	-6.94
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-72.17	858.07	-135.31
State of the state	73.50	73.50	73.50
Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)-	75.50	73.30	13.30
Basic and Diluted	-0.46	94.46	-0.94
NOTE:			

) The above is an extract of the detailed format of Quarterly / Nine months ended 31.12.2021 Financial Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and his) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full circular dated 5th July, 2016. The full circular dated 5th July, 2016. format of the Quarterly/ Nine months Financial Results is available on the Stock Exchange v BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 12th February, 2022.

For Satyam Silk Mills Limite Rajkumar Sarawgi

Director

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सचना

ज्या अर्थी.

Place: Mumba Date : 12.02.2022

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 13.09.2021 रोजी सूचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू. 12,37,788.76 (रूपये बारा लाख सदतीस हजार सातशे अठ्याऐंशी आणि शहात्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00305429 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार प्रकाश बोंडू पंडिरकर, प्रकाश बोंडू पंडिरकर; 43/2161, शांत सदन को-ऑप एचएसएल, गांधी नगर, वांद्रे (पू), मुंबई, महाराष्ट्र - 400051, निशा प्रकाश पंढिरकर; पार्वती निवास, खोली क्र. 31, दुसरा मजला, पडवळ नगर, ठाणे (प), लहान साई मंदिर जवळ, ठाणे, महाराष्ट्र - 400604 यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

(स्थावर मालमत्तेसाठी)

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.02.2022. रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 12,37,788.76 (रूपये बारा लाख सदतीस हजार सातशे अठ्याऐंशी आणि शहात्तर पैसे फक्त) पढील व्याज 26.06.2021 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट कमांक ३०४. तिसरा मजला. बिल्हींग क्रमांक ३६.पोहार नवजीवन,सर्व्हें क्र.172/5, जुना सर्वे क्र. 208/5,आटगाव गावामध्ये स्थित, शाहपूर, जि.ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-421605

तारीख: 08.02.2022 अधिकृत अधिकारी स्थळ : ठाणे इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

Modison **METALS LIMITED**

Regd. Office:- 33-Nariman Bhavan, 227-Nariman Point, Mumbai - 400021 Te: +91 22 2202 6437 Fax: +91 22 2204 8009 Email:shareholder@modison.com • Web: www.modison.com • CIN: L51900MH1983PLC029783

NOTICE Notice of Record Date and Tax deduction at Source (TDS) for payment of Interim

Dividend for the financial year 2021-22

Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 read with any other applicable provisions, the Company has fixed 24.02.2022 as Record Date for the purpose of determining eligible shareholders entitle to receive Interim Dividend of 100 % on equity shares of face value of Re. 1/- Le. Re. 1/- per share for the financial year 2021-22, as declared by the Board of Directors in their meeting held on 12.02.2022. Please note that the payment of Interim dividend shall be made on or before i.e. 30 days from the date of declaration.

Pursuant to the change introduced by the Finance Act 2020 w.e.f. April 1, 2020, the Company would be required to withhold taxes at the prescribed rates on the dividend paid to its shareholders. Further tax deducted at source (TDS) rates for dividend prescribed under the Income-tax Act, 1961 ("Act") are subject to provisions of sec 206 AB of the Act (effective from July 1, 2021) which introduces special provisions for TDS in respect of non-fillers of income-tax returns. As provided in section 206AB of the Act, tax is required to deducted at higher rates in case of payments to specified persons.

Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source requested to submit the following documents on or before February 18, 2022 via e-mai to support@freedomregistry.co.in

Resident individual shareholder with PAN Non - Resident Shareholders

i. Non Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration
ii. Tax Residency Certificate iv. Any other document which may be

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com

Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Quarter Ending

31.12.2021

(Unaudited

9.418.51

188.85

131 14

129.65

331.27

0.79

0.79

Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the

www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com.

Board of Directors of the Company at the meeting held on 12th February 2022. The Statutory

Auditors have carried out the Limited Review of the financial results for the nine months ended 31st

December, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said

Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com and

Year to date

figures for the

current period

31.12.202

26 975 99

899.4

899.44

623.52

610.69

331.27

3.76

3.76

FOR HIND RECTIFIERS LIMITED

SURAMYA NEVATIA

MANAGING DIRECTOR & CEO

ending

Yearly declaration in Form 15G/15H

required to avail the tax treaty benefits For Modison Metals Limited

Manika Arora Company Secretary

PARTICULARS

Net Profit/(Loss) for the period (before Tax.

Net Profit/(Loss) for the period before Tax (after

Net Profit/(Loss) for the period after Tax (after

Total Comprehensive Income for the period

(after Tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation reserves) as

Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)

Regulations, 2015.

Dated: 12th February 2022

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: 12-02-2022

[Comprising Profit / (Loss) for the period

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items

1 Total Income from Operations

(after tax)1 Equity Share Capital

Diluted

शुद्धिपत्र

दै. नवशक्तीमध्ये ११.०२.२०२२ रोजी पान क्र. २५ वर छापून आलेल्या अरविंद आर. सिंग, वकील यांच्या सहीनिशी प्रकाशित झालेल्या जाहीर सूचनेमध्ये पहिल्या परिच्छेदातील चौथ्या ओळीमधील नाव 'रविंद्र जाधव' ऐवजी **'रविंद्र जाडव**' असे वाचावे.

जाहिर नोटीस या जाहीर नोटीसीद्<mark>धारे सर्व जनतेस कळविण्या</mark>त येते मालकीची गावमीजे वासळई, ता **.** वसई, जि गलघर येथील ग्रामपंचायत वासळई हयांच्या हदरीतील मालमत्ता क . ५९६ ज्याचे क्षेत्र ९६० ·श्री - जेजविन जोजेफ कोलासो हयांचे राहते घर मेळकत तारण ठेऊन कर्ज घेण्याचा प्रस्ताव दिलेल आहे - तरी सदर घराच्या मिळकतीवर श्री - गब्रेल इसमाचा वा संस्थेचा गहाण, दान, कुळ, दावा, गरसा, वहीवाट, कब्जा व अन्य कोणत्याही देवसांचे आत हितसंबंधाच्या व हस्तांतरणाच्य व हरकत हक्क असल्यास ती सोडन देण्यात आर्ल माझ्या अशिल बॅकेकडून कर्जाची पुढील प्रकीय पर्ण करण्यात येईल हयाची नोंद ध्यावी .

ॲड - ॲशली कशेर शॉप नं ११८ व एफ /००१, तळमजला. एन 🛭 जी सरतवाला कॉम्पलेक्स को . ऑप . ही . सोसा .

(₹ in Lakhs)

Corresponding

months ended i

the previous year

(Unaudite

8.099.89

167.19

167.19

125.14

123.60

331.27

0.75

0.75

की, श्री - गब्रेल फिलीप कुलास, रा - बसरोडी वाडी, वासळई. ता . वसई. जि . पालघर हयांनी त्यांच्या चौ • फुट (कर आकारणी उता–यानुसार) जियांस चतुःर्सिमा –ः पूर्वेस – वाघमारे वाडी – वासळई रस्ता पश्चिमेस – श्री . डायगो कोलासो हयांचे राहते घ दक्षिणेस – रानगाव गावात जाणारा रस्ता व उत्तरेर अशी मिळकत निर्धिवाद, बोजाविरहित असल्याबाबत माझे अशील बॅसिन कॅथॉलिक की . ऑप बॅक लि - पापडी हयांना हमी देऊन सद फिलीप कुलास हयांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार वा हितसंबंध असेल त तो त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दष्टीने विधीगाहय ठरेल अश्या कायदेशी पुराव्यासकट आपली लेखी हरकत खालील पत्याव सादर करावी अन्यथा कोणाची काहीच हरकत नार्ह आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला देण्यात येईल व

. , कचेरी रोड ता - वसई, जि - पालघर

Date: 12th February, 2021

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbal-MH-400021, Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

Extract of Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021

(Rs. in Lakhs except EPS) CONSOLIDATED

U 11							14
No.	Particulars Particulars	C	uarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ende
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.202
	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	6139.47	6281.60	3320.30	16952.86	6128.14	13371.02
2.	Net Profit/ (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	57.34	278.49	667.55	423.30	212.37	384.96
5.	Total Comprehensive Income for the period						
1000000	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	100.68	305.79	707.12	512.99	271.40	439.60
6.	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	35923.63
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
1.	Basic:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
2.	Diluted:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
ı	(EY STANDALONE FINANCIAL INFORMATION FO	R THE QUAR	RTER AND N	INE MONTH	S ENDED 3	1st DECEME	ER. 2021

Quarter Ended Half Year Ended Year Ended **Particulars** 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 (Refer Notes Below) Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited | Unaudited | 6128.14 Total Income from Operations 6139.47 6281.60 3320.30 16952.86 13371.02 Profit before Tax 425.41 966.62 756.81 319.41 631.56 99.77 102.73 375.02 587.67 456.54

The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held or 12.02.2022 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and nine months ender

Previous period/year figures have been regrouped/recasted wherever necessary, to make them comparable with current period/year figures C navment default occurred at Puniah National Bank. As on 31st December 2021 an amount of Bs. 3321 R4 /- lakhs is guiteter The above is an Extract of the detail format of Standalone & Consolidated quarter & nine months financial results filed with the Stock Exchange under

Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidate Quarterly financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

MANISH SHAHRA Managing Director DIN: 00230392

TIME CIN: L27203DD1989PLC003240

Read. Office: 101, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu (U.T.) 396 210 Corp. Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai - 400 072 Website: www.timetechnoplast.com, Email: investors@timetechnoplast.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st december 2021 (₹ in Lakhs Particulars 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.03.2021 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.03.202 53,444 172,546 94,197 143,131 Revenue from operations 2,901 2,901 2,261 Net Profit for the period after tax Total Comprehensive Equity Share Capital 2,007 2,261 5,183 2,261 5,435 2,261 3,863 2,261 6,667 2,261 10,541 2,261 (Face Value of ₹ 1 each) 144,266 187,562 Reserves (excluding Revaluation Reserve) as per Audited Balance

Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each) a Basic 1.28 b Diluted Net Worth excluding Revaluation 151.670 143,399 151,670 146,527 201.670 183,980 201,670 189,823 reserve 64.201 63.203 64.201 57.939 72.101 71.279 72,101 67.733 Outstanding Debt 0.44 0.40 Debt Equity Ratio 0.42 0.42 1.73 0.39 2.33 Debt Service Coverage Ratio 1.79 1.73 1.88 Interest Service Coverage Ratio 5.84 4.62 5.08 4.71 5.32 4.00 otes: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the (Listing Obligations, and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months Financia

Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and www.timetechnoplast.com For TIME TECHNOPLAST LIMITED

Place: Mumbai Managing Director | DIN: 00183629 Date: 12th February 2022

NIKHIL ADHESIVES LIMITED

(CIN L51900MH1986PLC041062)

Regd.Office: 315, The Summit Business Bay, Opp. Cinemax, Near Gurunanak Petrol Pump, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093.

Tel No: 26835864 / 26836558, Email ID: investors@nikhiladhesives.com, Website: www.nikhiladhesives.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Particulars	Quarter	Ended	Nine Mont	ns Ended	Year Ended
	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	22120.61	14286.33	59576.84	27824.87	49100.55
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional items	776.40	919.79	2553.10	1009.88	2117.61
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	581.61	681.80	1913.55	752.38	1565.41
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)					
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	580.04	677.43	1912.31	751.95	1567.28
Equity Share Capital	459.43	459.43	459.43	459.43	459.43
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)	-		-	-	5,627.88
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each) Basic & Diluted	12.66	14.84	41.65	16.38	34.07
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹10/- each) Basic & Diluted	12.66	14.84	41.65	16.38	34.07

1) The above Unaudited Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 11th February, 2022. 2) The above is an extract of the detailed format of Quarter & Nine months Unaudited Financial Results, filed with the Stock ges under Regulation 33 of the SEBI (Listing obligationa and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for ter and Nine months ended 31st December, 2021 are available on BSE Limited's Website www.bseindia.com & also on the Company's website www.nikhiladhesives.com. 3) Figures of the previous periods have been regrouped/ reclassified wherever considered necessary

For Nikhil Adhesives Limited (Umesh Sanghavi) Place: Mumbai

Managing Director DIN: 00491220

Date: 11th February, 2022

TRIOCHEM PRODUCTS LIMITED

CIN: L24249MH1972PLC015544, www.triochemproducts.com Regd. Off: Sambava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

(Rs. in Lakh) Except EPS Quarter Ended Nine Month Ended Year Ended 31-Dec-21 30-Sep-21 31-Dec-20 **Particulars** 31-Dec-21 31-Dec-20 31-Mar-21 Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 1 Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items 77.36 27.66 (9.60)(52.08)(58.11)89.82 3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) 77.36 27.66 (9.60)89.82 (52.08)(58.11)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 59.47 20.36 (7.18)68.91 (39.12)(44.70)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 2.63 (0.27)0.32 3.62 (0.39)(1.75)6 Equity share capital (Face value Rs.10/- per share) 24.50 24.50 24.50 24.50 24.50 24.50 7 Other Equity 1,146.69 Earnings per share (of Rs.10/- each (for continuing and discontinued operations) (2.93)(15.97)(18.25)a) Basic (not annualized) 24.27 8.31 28.13 b) Diluted (not annualized) 24.27 8.31 (2.93)28.13 (15.97)(18.25)

 The above Unaudited Standalone Financial Results of the Company for the guarter and nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 12.02.2022

2) The Unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the

Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). 3) The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirement of Indi

Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.

4) The Company has considered the possible effects that may arise out of the still unfolding COVID-19 pandemic on the carrying amounts of property, plant & equipment, inventories, trade receivables, etc. For this purpose, the Company has considered internal and external sources of information up to the date of approval of the Financial Results including credit reports and related information, economic forecasts, market value of certain investments etc. Based on the current estimates, the Company does not expect any significant impact

The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company toward Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security. 2020 or November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company

6) The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary.

FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED RAMUS, DEORA

DIRECTOR & CEO DIN: 00312369

on such carrying values. The impact of COVID-19 on the Company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of Financial Results.

will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.

The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stoc Exchange website of BSE (www.bseindia.com) and on the Company's website www.triochemproducts.com

Place : Mumbai Dated: 12th February, 2022

SPECTRA INDUSTRIES LIMITED Registered Office: Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension

hirect.com

Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064.
CIN NO: L74999MH1992PLC067849, Email: sepl12@rediffmail.com
Phone No: 022 - 2889 3933, Fax No: 022 - 2889 1342, Website: www.spectraindustries.co.in STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH YEAR ENDED DECEMBER 31, 2021

₹ in lakhs, except EPS Quarter Ended Nine Month Ended Nine Month Ended Year Ended Particulars

No.	Faiticulais	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	(111.22)	(130.93)	(79.91)	(550.45)
3	Total Comprehensive Income after Tax	i -	-	-	1-
4	Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each)	707.85	707.85	707.85	707.85
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-	(4301.48)
6	Eaming Per Share (EPS) (before extraordinary items) of Rs. 10/- each - Not annualised (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)
7	Earning Per Share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)

Notes:

1. The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Standard its meeting held on 12,02,2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements). Regulations, 20 The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange. . (www.bseindia.com) and the Company website

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED Sd/-Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO DIN - 00066999